



रयत शिक्षण संस्था  
श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर  
Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	More <del>Arnav</del> Ravindra Eknoth
Mob. No. (मोबाईल नंबर):	8180825187
Address	AT : Nategaon, Tal. Kopergaon Dist : A. Nagar pin-423601
Age (वय):	50
Gender (लिंग):	male
Health Problems (तब्येतीची समस्या):	Back pain
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी) :	Yoga, Healthy diet.
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	- Got Relief from pain
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	exilent, very good trainer.
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	Yes

ठिकाण Kopergaon  
दिनांक 24/12/2021

  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	Gare Sukdev Narayan
Mob. No. (मोबाईल नंबर):	9921361881
Address:	At - Khangaon (Najik) Post - Khadak Malegaon. Tel - Niphad, Dist - Nashik
Age (वय):	50
Gender (लिंग):	Male
Health Problems (तब्येतीची समस्या):	Knee - pain
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	Knee - Exercises, Yoga, Healthy Diet.
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	Got relief from pain.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	Very good Training as well as good guidance
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	Yes

ठिकाण  
दिनांक

कोपरगाव  
24/12/2021

Gare.S.N.  
Signature (सही)

रयत शिक्षण संस्था  
श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव  
Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	सरला गणपत शेळडे
Mob. No. (मोबाईल नंबर):	9322271149
Address (पत्ता):	माहेगाव देशमुख ता. कोपरगाव
Age (वय):	42
Gender (लिंग):	स्त्री
Health Problems (तब्येतीची समस्या):	कंकर दुखी
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	कंकरेचे व्यायाम (3 दिवस)
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	आराम वाढला
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	बांगले समजुन सांगितले
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	हो

ठिकाण : कोपरगाव  
दिनांक 16/12/2021

सरला गणपत शेळडे  
Signature (सही)

रयत शिक्षण संस्था  
श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव  
Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	गणपत शंकर रोकडे
Mob. No. (मोबाईल नंबर):	9822271149
Address (पत्ता):	माहेगाव देशमुख . लो. कोपरगाव
Age (वय):	58
Gender (लिंग):	पुरुष
Health Problems (तब्येतीची समस्या):	पाठ दुखी
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	पाठीचे व्यायाम आणि योगासने
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	दुखने कमी झाले (3 दिवस)
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय):	चांगले मार्गदर्शन केले
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?):	होय

ठिकाण कोपरगाव  
दिनांक 16/12/2024

  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था  
श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर  
**Feedback Form (अभिप्राय)**

Name (नाव):	रांझवणे विक्रम चिमनराव
Mob. No. (मोबाईल नंबर):	रिद्धी - सिद्धी नगर, शेवला रोड, कोपरगाव
Age (वय):	५६ वर्ष
Gender (लिंग):	पुरुष
Health Problems (तब्येतीची समस्या):	मान दुखी
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	मानचे व्यायाम, योगासने ०४ दिवस
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	मान दुखी बंद झाली. तसेच वजन निरंतरित शरवण्यासाठी दिलेले व्यायाम उपयोगी पडले.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	मार्गदर्शकांनी समापासून समजावून सांगितले
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय जवळीक. दुखणे सुरु होतच उपचार घ्यावा. लवकर व पूर्ण आराम मिळेल

ठिकाण कोपरगाव  
दिनांक 23 जानेवारी 2020

  
Signature (सही)




रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	Mrs. Vijaya Sakharam Shewale
Mob. No. (मोबाईल नंबर):	8668679648
Address	Godawari colony vaijapur, Dist. Aurangabad
Age (वय):	64 years
Gender (लिंग):	Female
Health Problems (तब्येतीची समस्या):	Knee pain
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	knee exercise & exercise for thigh muscles (4 days)
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	The pains are less.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	Guided very nicely with involvement
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	Yes, of course

ठिकाण Kopergaon  
दिनांक 25/01/2021

  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था  
श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर  
Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	Bharde kishore vinayak.
Mob. No. (मोबाईल नंबर):	
Address	Dajanagar, Dist. Beed 9521344291
Age (वय):	50
Gender (लिंग):	Male
Health Problems (तब्येतीची समस्या):	Back Pain
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	Yoga
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	I feel very relaxed and it help me to cover the Problems of back Pain.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	He is very helpful.
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	Yes I would like to suggest other people to get the benefits.

ठिकाण Kopergam  
दिनांक 2/2/2020

  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था  
श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर  
**Feedback Form (अभिप्राय)**

Name (नाव):	निशा संजय गोर्डे
Mob. No. (मोबाईल नंबर):	9623057318
Age (वय):	42
Gender (लिंग):	स्त्रिभिंग
Health Problems (तब्येतीची समस्या):	गुडहे दुःखी
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	योगासने व निश्चित व्यायाम
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे (सविस्तर लिहावे):	गुडहे दुःखी कमी झाली.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	मार्गदर्शन उपयोगी पडले
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	हो

ठिकाण केळवड  
दिनांक 12/07/2019

Gorden S.  
Signature (सही)





रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	नारायण रमनाथ डुपके
Mob. No. (मोबाईल नंबर):	७८२१०१६८२२
	तेळेगाव मळे ० ता. कोपरगाव जि. अ. नगर
Age (वय):	५३
Gender (लिंग):	पुरुष
Health Problems (तब्येतीची समस्या):	सांधे दुखी
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	१ ते ४ दिवस
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	सांधे दुखी कमी झाले फक्त जाणवला
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	चांगला
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय

ठिकाण कोपरगाव  
दिनांक १२/०७/२०१९

नारायण डुपके  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	दूपके अंदिप मंजाहरी
Mob. No. (मोबाईल नंबर):	9168534910
	पत्ता : तळेगाव मळे, ता : कोपरगाव जि : अ. नगर
Age (वय):	43
Gender (लिंग):	पुरुष
Health Problems (तब्येतीची समस्या):	पाठ दुखते.
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	५ ते ५ दिवस
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	थामुळे पाठीची समस्या पूर्णपणे बरी आली. त्यामुळे झाम्हाला झाराम मिळाला.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	चांगला
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय.

ठिकाण कोपरगाव  
दिनांक 12/07/2019

  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था  
श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर  
Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	श्री. दिपाली अशोक लोहकणे
Mob. No. (मोबाईल नंबर):	९६२३७२३३२०.
Age (वय):	४५ वर्षे.
Gender (लिंग):	F
Health Problems (तब्येतीची समस्या):	पाठदुखी
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	योगासन - पाठिचे व्यायाम ३ दिवस.
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	पाठदुखीचा त्रास बराच कमी झाला.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	चांगले मार्गदर्शन मिळाले.
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय.

ठिकाण पुणतांबा.  
दिनांक १३-ऑगस्ट २०१९.

श्री. दिपाली अशोक लोहकणे.  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	माळी कारभारी फकीरा
Mob. No. (मोबाईल नंबर):	9960102602
Address	At. Dhamori
Age (वय):	50
Gender (लिंग):	Male
Health Problems (तब्येतीची समस्या):	गुडघेदुःखी.
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी) :	योगासने 4-15 दिवस
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	गुडघेदुःखा कमी झाली. व योगासनेची चांगली सवय लागली
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	उत्तम प्रकारे मागविरकितेले
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय.

ठिकाण धामोरी  
दिनांक 31/4/2019

*Kalherim*  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	माळी ज्योती कारभारी
Mob. No. (मोबाईल नंबर):	7620203388
Address	At. धामेरी .
Age (वय):	45
Gender (लिंग):	Female
Health Problems (तब्येतीची समस्या):	अंगठुःखी, पोटादुःखी
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी) :	योगासने . 95 दिवस
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	पोटादुःखी कमी झाली . व अंगठुःखीला आराम मिळाला
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	श्रुप चांगले मागवित्कि
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय

ठिकाण धामेरी  
दिनांक 31/12/19

ज्योती माळी  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर  
Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	Deokar <del>Chandrakal</del> Dattatrey
Mob. No. (मोबाईल नंबर):	9403122531
Address	Takali, Kopergaon.
Age (वय):	50
Gender (लिंग):	Female.
Health Problems (तब्येतीची समस्या):	Thyroid.
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	5 days.
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	Less symptoms
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	Very nice treatment through.
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सूचवणार का?)	Yes.

ठिकाण Kopergaon  
दिनांक 04/08/2018

Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	पवार संगिता भगवान
Mob. No. (मोबाईल नंबर):	9420643506
Address	At. आठवड.
Age (वय):	45
Gender (लिंग):	Female
Health Problems (तब्येतीची समस्या):	डोळे दुखी, डोकू दुखी
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	योगासने, वेगवेगळे आसन, 15 दिवस
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	कुमी झाले.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	चांगले
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय

ठिकाण आठवड  
दिनांक 10/03/2018

Pawar S.B.  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

**Feedback Form (अभिप्राय)**

Name (नाव):	कार्तिकी शोताडे
Mob. No. (मोबाईल नंबर):	९८६८०९३४६६३
Address	पोहेगाव, ता. - कोपरगाव
Age (वय):	५० वर्ष
Gender (लिंग):	महिला
Health Problems (तब्येतीची समस्या):	मनका दूखी
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	३ दिवस
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	मनका दूखी त्रास कमी झाला
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	व्यायामामुळे त्रास कमी झाला.
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय

ठिकाण कोपरगाव  
दिनांक १०/०५/२०१८

  
Signature (सही)





रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	खंडु Khandu Bhaskar Dawange
Mob. No. (मोबाईल नंबर):	8767620936
	At Kopergaon
Age (वय):	65
Gender (लिंग):	Male
Health Problems (तब्येतीची समस्या):	Neck pain
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	Hold the stretch for 15-30 second, then slowly turn your head forward again - 1 to 4 days.
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	Neck Pain stop
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	Good
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	Yes

ठिकाण कोपरगाव.  
दिनांक 23/11-2017

  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था  
 श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर  
**Feedback Form (अभिप्राय)**

Name (नाव):	विजय आण्णासोहेब जामदार
Mob. No. (मोबाईल नंबर):	पत्ता. :- धोत्रे, ता. :- कोपरगाव जि. :- अहमदनगर
Age (वय):	43
Gender (लिंग):	पुरुष
Health Problems (तब्येतीची समस्या):	पाठ दुःखते / मान दुःखीचा त्रास
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	1 ते दिवस
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	1. आराम मिळाला 2. त्रास बऱ्यापैकी कमी झाला. 3. मान दुःखीचा त्रास कमी झाला.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	चांगला
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय

ठिकाण कोपरगाव  
 दिनांक 12/03/2018

*Jamdar*  
 Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	Audade Machindra Dattatray
Mob. No. (मोबाईल नंबर):	9767164363
Address	Pohegaon, Tal. - Kopergaon.
Age (वय):	60
Gender (लिंग):	Male
Health Problems (तब्येतीची समस्या):	Leg Pain.
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	2 days.
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	Reduced in leg pain
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	Good.
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	Yes.

ठिकाण Pohegaon  
दिनांक 10/09/2017

Audade  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर  
Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	Prof. Jambor Kiran Deshmukh
Mob. No. (मोबाईल नंबर):	9552981065
Address (पत्ता)	Indrani Hostel, S.S.G.M. College, Kopergaon.
Age (वय):	32
Gender (लिंग):	Male
Health Problems (तब्येतीची समस्या):	Pain in Spinal Cord
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	Yoga and back position exercise for 15 days
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	Complete relief in back pain and whole body.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	Very good guidance.
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	Yes.

ठिकाण Kopergaon  
दिनांक 8/8/2021

  
Signature (सही)




रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	Dr. Randhavane Pratibha Vitthal
Mob. No. (मोबाईल नंबर):	9404110282
Address	Riddhi-siddhi Nagar, Yeola Road, Kopergaon
Age (वय):	47 years
Gender (लिंग):	Female
Health Problems (तब्येतीची समस्या):	knee & leg pain
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	Exercise to strengthen thigh muscles & Yoga (4 days)
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	Relief in pain upto some extent
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	Guided with devotion.
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	Yes, definitely

ठिकाण Kopergaon  
दिनांक 28/01/2022

  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर

Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	हेमराज लुळु शिवाय सते.
Mob. No. (मोबाईल नंबर):	9423755251
Address	शिंदी-शिंदी नगर, कोपरगाव अहमदनगर
Age (वय):	57
Gender (लिंग):	M
Health Problems (तब्येतीची समस्या):	Spondylo Joint pain
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	Yoga आणि बुध्निमस्कृत इ.
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	Spondylo चा त्रास व Joint चा त्रास कमी झाला
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	व्यक्कीत सांगितले मिळाले
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय

ठिकाण  
दिनांक

कोपरगाव  
21/2/2021

  
Signature (सही)



रयत शिक्षण संस्था

श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जि.अहमदनगर  
Feedback Form (अभिप्राय)

Name (नाव):	डॉ. जिलेश व्ही माळपुरे
Mob. No. (मोबाईल नंबर):	9423484319
Address	दिखी - सिद्धी नगर, कोपरगाव, जि. अहमदनगर
Age (वय):	42
Gender (लिंग):	M
Health Problems (तब्येतीची समस्या):	Joint pains - on regular basis
Suggested Exercise and duration (व्यायामाचा उपचार आणि कालावधी):	Yoga आणि Joint साठीचा व्यायाम कालावधी - एक आठवडा
Benefits of remedy (उपचारामुळे झालेले फायदे) (सविस्तर लिहावे):	Joint pain खूप कमी झाल्या. आराम वाटतो.
Feedback about trainer (मार्गदर्शका विषयी अभिप्राय)	मातृदर्शक फायदेशीर ठरले.
Do you suggest to take the benefit of this program to others (इतरांना हा उपचार घेण्याविषयी सुचवणार का?)	होय नक्कीच.

ठिकाण कोपरगाव  
दिनांक : 21/2/2021

Signature (सही)